

❖ चीनचा प्रभाव रोखण्याची रणनीती :

- फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे होत असलेल्या तीन दिवसीय 'आसिआन' आणि 'ईस्ट एशिया समिट' या परिषदांच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या प्रतिनिधींची 12 नोव्हेंबर रोजी बैठक झाली.
- अधिकृतरीत्या आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित व्यवस्था कायम राखणे, शस्त्रास्त्र प्रसार रोखणे, दहशतवादाला आळा घालणे, मुक्त व्यापार व संपर्क वाढवून समृद्धी आणणे अशी या चार देशांच्या चर्चेची उद्दिष्ट्ये असल्याचे सांगितले गेले असले तरी या माध्यमातून चीनच्या वाढत्या प्रभावाला आवर घालण्यासाठी हे चार देश एकत्र येऊन रणनीती ठरवत असल्याचे मानले जात आहे.
- 'आसिआन' परिषदेत व्यापार व गुंतवणूक या विषयांना प्राधान्य असेल. तर ईस्ट एशिया समिटमध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद, अण्वस्त्र प्रसारबंदी आणि स्थलांतर आदी विषयही चर्चेला येतील. भारताचा भर या प्रदेशातील व्यापारी व सामरिक संबंध सुधारण्यावर असेल. दक्षिण चीन समुद्रातील चीनची अरेरावी आणि उत्तर कोरियाची अण्वस्त्रलालसा यांना पायबंद घालण्याबाबतही विचार होईल.

❖ अनसूया साराभाई यांना गुगलची मानवंदना :

- महनीय व्यक्तींना डुडलच्या माध्यमातून मानवंदना देणाऱ्या गुगलने 11 नोव्हेंबर रोजी मजूर महाजन संघाच्या संस्थापक व सामाजिक कार्यकर्त्या अनसूया साराभाई यांना आदरांजली वाहिली आहे.
- साराभाई यांच्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांचे खास डुडल साकारले आहे. अनसूया साराभाई यांनी देशातील कामगारांसाठी दिलेल्या लढ्याच्या आठवणी त्या निमित्ताने पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
- अनसूया यांचा जन्म 11 नोव्हेंबर, 1885 मध्ये अहमदाबाद येथे झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या अनसूया व त्यांच्या भावंडांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. 13व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला. पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. त्यांनंतर त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यासाठी भावाच्या मदतीने त्यांनी लंडन गाठले. मात्र, लंडनला गेल्यावर त्यांनी विचार बदलला आणि 'स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये प्रवेश घेतला.
- भारतात परतल्यानंतर त्यांनी महिला आणि समाजातील गरीब व्यक्तींसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. गिरण्यांमध्ये 36-36 तास काम करणाऱ्या महिला कामगारांना पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी गिरणी कामगारांना न्याय मिळावून देण्याचा निर्णय घेतला